

सन २०२४-२५ करीता मिशन वात्सल्य
या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत निधी
वितरीत करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
महिला व बाल विकास विभाग
शासन शुद्धीपत्रक क्रमांक- वात्सल्य-२०२४/प्र.क्र.४९(भाग-१)/का-०८
नविन प्रशासन भवन, तिसरा मजला, मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक- २८ ऑक्टोबर, २०२४

वाचा:-

महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र.वात्सल्य-२०२४/प्र.क्र.४९(भाग-१)/का-०८,
दि.-०६ जून, २०२४

शासन शुद्धीपत्रक :-

वाचा येथील शासन निर्णयातील परिच्छेद क्र. २ हा पुढीलप्रमाणे आहे:-
२. सदर निधी वितरणाकरिता सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण सोसायटी, पुणे तथा आयुक्त, महिला व बालविकास आयुक्तालय, पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीच्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र विहित नमुन्यात शासनास सादर करण्याची जबाबदारी नियंत्रक अधिकारी यांची राहिल.

त्याऐवजी सदर परिच्छेद पुढीलप्रमाणे वाचावा:-

२. सदर योजनेवरील खर्चासाठी आयुक्त, महिला व बालविकास आयुक्तालय, पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसेच लेखाधिकारी, महिला व बालविकास आयुक्तालय, पुणे यांना “आहरण व संवितरण अधिकारी” म्हणून घोषित करण्यात येत असून सदर निधी खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे (UC) GFR च्या Form-१९A मध्ये शासनास सादर करावीत.

सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा सांकेतांक २०२४१०२८१७४६२४१०३० असा आहे. हे शासन शुद्धीपत्रक डिजिटल स्वाक्षरीने स्वाक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(डॉ. निलेश ज. पाटील)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा.अध्यक्ष/उपाध्यक्ष/ सदस्य, विधानसभा/ विधानपरिषद, विधानमंडळ, मुंबई

४. मा.विरोधी पक्षनेता, विधानसभा/ विधानपरिषद, महाराष्ट्र राज्य, मुंबई
५. मा.मंत्री, महिला व बाल विकास यांची खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
६. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांचे उपसचिव, मंत्रालय, मुंबई
७. प्रधान सचिव, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
८. प्रधान सचिव (व्यय), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
९. आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे
१०. महालेखापाल- महाराष्ट्र-१/२ (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई / नागपूर
११. महालेखापाल- महाराष्ट्र-१/२ (लेखा परिक्षा), मुंबई / नागपूर
१२. सर्व सहसचिव / उपसचिव/ अवर सचिव, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
१३. उपायुक्त (बाल विकास), महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे
१४. कार्यक्रम व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण सोसायटी, पुणे.
१५. कक्ष अधिकारी, वित्त विभाग (व्यय-६/ अर्थसंकल्प-७), मंत्रालय, मुंबई
१६. कक्ष अधिकारी, नियोजन विभाग (का-१४७२), मंत्रालय, मुंबई
१७. कक्ष अधिकारी (अर्थसंकल्प), महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांना सदर निधी बी.डी.एस. प्रणालीवर वितरीत करण्याच्या विनंतीसह अग्रेषित.
१८. सर्व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी.
१९. सर्व कार्यासने, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
२०. निवड नस्ती, का-०८.